

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०२०

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील सरकारी अधिका-यांचे मूल्यमापन करतांना नागरिकांनी त्यांच्यावर दिलेल्या शे-यांचा गांभीर्याने विचार करण्याच्या नवीन योजनेच्या अंमलबजावणीबाबत

(१) २२१ (१६-०३-२०२०). श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुभाष धोटे (राजूरा), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.फारूक शाह (धुळे शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सरकारी अधिका-यांचे मूल्यमापन करतांना नागरिकांनी त्यांच्यावर दिलेल्या शे-यांचा गांभीर्याने विचार करण्याचे शासन परिपत्रक यापूर्वी निघाले होते, माहिती आयोगाच्या निर्देशानुसार शासनाने माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान एक विशेष परिपत्रक काढून ही नवी योजना सुरु केली असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिपत्रकांच्या अनुषंगाने काही मोजक्याच कार्यालयामध्येच त्याची अंमलबजावणी झाली पण नंतर काही कार्यालयातून शेरपुस्तकेही गायब झाली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अधिकारी,कर्मचा-यांच्या "सीआर" म्हणजे शेरपुस्तिकेत गोपनीय शेर देतांना नागरिकांचे काय म्हणणे आहे याचा गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, त्यानुसार शासकीय कार्यालयात शेरपुस्तक ठेवण्यात येणार होते या शेरपुस्तकाचे दर आठवड्यात संबंधित शासकीय कार्यालयात जाहीर वाचन होऊन त्यापुढे योग्य कार्यवाही संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर करण्यात येणार होती परंतू बहुतांशी कार्यालयीन शेरपुस्तक, तक्रार स्वीकृती यंत्रणाच कार्यान्वित केली नसल्याने जनतेच्या मागण्या, तक्रारी याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, हे लक्षात घेता शासन याबाबत कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उद्धव ठाकरे (०२-११-२०२०) : (१) होय. हे खरे आहे.

(२) व (३) तत्कालीन राज्य माहिती आयुक्त, कोकण यांनी दिलेल्या आदेशानुसार, शासन परिपत्रक, दिनांक २३.११.२०१६ अन्वये, "प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावेत, सदर फॉर्म ई-मेल द्वारे सेवा पुरविणा-या नोडल प्राधिकरण/पर्यवेक्षकाकडेही पाठविण्यात यावेत. सदर अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक तिमाहीला संबंधित अधिका-यासमोर उघड करण्यात यावेत आणि सदर अधिका-याच्या जनतेबरोबरच्या वागणुकीनुषंगाने त्याच्या गोपनीय अहवालात मुख्य मापन करण्यासाठी वापरण्यात यावेत." अशा सूचना सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना दिल्या आहेत.

शासन निर्णय ०७.०२.२०१८ अन्वये राज्य शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारीत नमुना निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक ०५.०३.२०१८ अन्वये तांत्रिक सेवांमधील अधिका-यांसाठी कार्यमुल्यमापन अहवालाचे स्वतंत्र नमुने निश्चित करण्यात आले आहेत. सदर सुधारीत कार्यमुल्यमापन अहवालांमध्ये गुणांकनाची पध्दत अवलंबिण्यात आली आहे. सुधारीत नमुन्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांमध्ये सर्वसाधारण वर्तणूक व व्यक्तिमत्व या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

(४) निरंक.

मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ४० हजार टॅब नादुरुस्त असल्याबाबत

(२) ५९९ (०२-०४-२०२०). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.महेश बालदी (उरण), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा हेतूने महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पहिल्या टप्प्यातील ४० हजार टॅब नादुरुस्त असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना दिलेले टॅब वारंवार ना-दुरुस्त होत असतील तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता असल्याने सदर टॅबची दुरुस्ती करण्याबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(३) असल्यास, किती दिवसात नादुरुस्त असलेले सर्व टॅब वापरायोग्य करण्यात येणार आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-११-२०२०) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ८ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये अनुक्रमे २२,७९९ व २१,०४४ असे एकूण ४३,८४३ टॅब पुरविण्यात आले होते.

तथापि, टॅब पुरविण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कंत्राट कालावधी संपुष्टात आला असल्याने सद्यःस्थितीत १६,०८६ इतके टॅब नादुरस्त आहेत ही वस्तुस्थिती आहे.

(२), (३) व (४) उपस्थित विद्यार्थ्यांइतके टॅब शाळेत उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचे टॅबशिवाय शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेले नाही.

सन २०१५-१६ मध्ये खरेदी केलेल्या टॅबला ५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचे आयुर्मान संपलेले आहे. तसेच, सन २०१६-१७ मध्ये खरेदी केलेल्या टॅबला देखील ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

सदर टॅबच्या दुरुस्तीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदेस रु. २४८७/- प्रति टॅब प्रतिवर्ष हा दर प्राप्त झाला.

तथापि, गव्हर्नमेंट ई मार्केट (GEM) प्रणालीनुसार नवीन टॅब ५ वर्षे वापरणार हा विचार करून त्याचा खरेदी दर प्रतिवर्ष रु. २४८४/- इतका दिसून येतो. यावरून नवीन टॅब खरेदी करणे व जुने टॅब दुरुस्त करणे या दरात खूप फरक दिसून येत नाही.

शासन व महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षानुसार, टॅबचे आयुर्मान ५ वर्षांचे आहे.

नादुरुस्त असलेले टॅब आयुष्यमान संपलेले असल्याने निर्लेखित करण्यात येणार आहेत.

शाळा सुरु झाल्यानंतर सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मधील सुस्थितीत असलेले टॅब इयत्ता ८ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी देण्याचे नियोजित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

कांदिवली (पूर्व) मधील पोयसर नदी रुंदीकरण प्रकल्प बाधितांचे व हनुमान नगर येथील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाबाबत

(३) ६०१ (०२-०४-२०२०). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांदिवली (पूर्व) मधील पोयसर नदी रुंदीकरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या जवळपास ४०० कुटुंबांचा तसेच हनुमान नगर येथील जवळपास ४५० झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासन समिती नेमून किंवा अधिकाऱ्यांमार्फत व्यवहार्यता तपासून किती कालावधीमध्ये सदर बाधितांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येणार आहे,

(३) असल्यास, सदर बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबत अद्यापपर्यंत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) पोयसर नदी रुंदीकरण प्रकल्पामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) येथील १०४७ व कांदिवली (पश्चिम) येथील ६३२ अशा एकूण १६७९ झोपड्या बाधित झाल्या आहेत.

हनुमान नगर परिसर

कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगर परिसरात एकूण ५११ झोपड्या बाधीत होत आहेत. हनुमान नगर परिसरातील एकूण ५११ झोपडीधारकांपैकी २१६ झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली असून, उर्वरित २९५ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

पात्र २१६ झोपडीधारकांपैकी,

- ९८ झोपडीधारक निवासी वापराकरिता पात्र झाले आहेत.
- कुरार पॅटर्न अंतर्गत १९ झोपड्या त्याच ठिकाणी पुनर्वसनास पात्र आहेत.
- १३ झोपडीधारक अनिवासी वापराकरिता पुनर्वसनास पात्र झाले आहेत.
- ८६ झोपडीधारक अपात्र घोषित करण्यात आले आहेत.

कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगर वगळता

कांदिवली (पूर्व) येथील पोयसर परिसरात हनुमान नगर वगळून ५३६ झोपड्या बाधीत होत आहेत. त्यापैकी २०० झोपड्यांची पात्रता निश्चित झाली आहे.

त्यापैकी सद्यःस्थितीत ३७ झोपडीधारक निवासी वापराकरिता पात्र झाले आहेत. तसेच कुरार पॅटर्न अंतर्गत १६ झोपडीधारक पात्र आहेत.

उर्वरित ३३६ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेने सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या सदनिकेमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्यामुळे समिती नेमून व्यवहार्यता तपासण्याची आवश्यकता नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) व (४) पात्र झोपडीधारकांसाठी त्याच ठिकाणी पुनर्वसनाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सदनिका उपलब्ध नाहीत.

त्यामुळे महानगरपालिकेकडे इतरत्र ठिकाणी उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाबाबत पुढील कार्यवाही लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

मुंबई महानगरपालिकेने केलेली वृक्ष लागवड

(४) १४४१ (२१-०३-२०२०). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत गत दशकात ११ लाख वृक्षांची लागवड झाल्याची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली असल्याचे दिनांक ३१ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहितीच्या अधिकारात महानगरपालिका प्रशासनाने पुरविलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने के पूर्व वार्डमध्ये गत ५ वर्षात २४४३ वृक्षांची लागवड केली आहे म्हणजेच गत १० वर्षात महानगरपालिकेने या वार्डत ५ हजार वृक्षांची लागवड केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईमध्ये महानगरपालिकेचे २४ वार्ड असून गत १० वर्षांत वृक्षांची एकूण लागवड १ लाख २० हजार इतकी होते मात्र याच काळात पायाभूत सुविधा व इमारतींचा विकास या नावाखाली महानगरपालिकेने लाखो वृक्षांची कत्तल केली आहे. हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने पर्यावरण प्रेमीमध्ये महानगरपालिकेच्या या कारभाराबाबत असंतोष पसरला असून नवीन वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) सन २००८ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रात एकूण १९,१७,८४४ तर सन २०१६ मध्ये एकूण २९,७५,२८३ इतके वृक्ष आढळून आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागात महानगरपालिकेमार्फत गत पाच वर्षांत २४४३ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, गत १० वर्षांत सदर विभागातील विविध उद्याने, मनोरंजन मैदानांमधील उपलब्ध जागेत एकूण ३९२० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या मान्यतेने पायाभूत सुविधा व विविध प्रकल्पांच्या बांधकामाकरिता बाधित वृक्ष काढण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे.

(४) व (५) पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आली/येत आहे:-

- सन २०१९-२० मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यातील धरण क्षेत्रात १५,००० वृक्ष लावण्यात आले आहेत.
- जागेची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेकडे नव्याने हस्तांतरीत होणाऱ्या भूखंडात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणाऱ्या मियावाकी पध्दतीच्या अटीचा समावेश करण्यात आला आहे.
- त्यानुसार सन २०२०-२१ मध्ये ६१ भूखंडांमध्ये मियावाकी पध्दतीने स्थानिक/देशी जातीचे ३.७९ लाख वृक्ष लावून हरित पट्टे निर्माण करण्याचे नियोजित आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात डॉक्टरांना झालेली मारहाण

(५) १६०६ (२१-०३-२०२०). श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा), श्री.रमेश कोरगांवकर (भांडूप पश्चिम) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात दिनांक ९ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पाच जणांच्या समुहाने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करून तोडफोड करून झुटीवरील डॉक्टरांना मारण्याचा प्रयत्न केला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक ११ जानेवारी, २०२० रोजी वा त्या सुमारास १३ वर्षीय मुलावर वैद्यकीय उपचार सुरु असतानांना त्याची प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने मुलाच्या वडिलांकडून डॉ. प्रज्वल चंद्रा व डॉ.कार्तिक असुटकर या निवासी डॉक्टरांना दोष देत त्यांना मारहाण करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणी केलेल्या चौकशीत काय आढळून आले, त्याअनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) सदर प्रकरणांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आग्नीपाडा पोलीस ठाणे येथे प्रथम सूचना अहवाल नोंदविण्यात आला असून त्यांचेमार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील कोस्टल रोडसह प्रलंबित असलेल्या अन्य विकासकामांना गती देण्याबाबत

(६) १६०७ (०३-०४-२०२०). श्री.महेंद्र दळवी (अलिबाग), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.दिलीप लांडे (चांदिवली), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.महेश बालदी (उरण), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.राम कदम (घाटकोपर पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील कोस्टल रोडसह प्रलंबित असलेल्या अन्य विकास कामांना गती देण्यात यावी असे आदेश मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक ६ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडवरील स्थगिती मा.सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतरही प्रकल्पाचे काम अद्यापही संध गतीने सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकल्पाच्या कामासाठीच्या मशिनरीची वाहतूक करण्यासाठी उपलब्ध असलेला मर्यादित वेळ हे प्रकल्पाचे काम संध गतीने होण्याचे प्रमुख कारण आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर वेळ वाढवून मिळण्यासाठी व प्रकल्पाच्या कामांचा वेग वाढविण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (५) असल्यास, मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या बांधकामाची सद्यःस्थिती काय आहे, तसेच सदरहू काम किती कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०४-११-२०२०) : (१) असे लेखी आदेश देण्यात आले नाहीत. तथापी, मुंबई शहरातील कोस्टल रोडचे कामातील अडथळे दूर करण्याचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

(२), (३), (४) व (५) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.१७/१२/२०१९ च्या अंतरीम आदेशानुसार दि.१८/१२/२०१९ पासून प्रकल्पाचे बांधकाम पुन्हा सुरू झाले असून आजपर्यंत १६ टक्के काम झाले आहे. प्रकल्पाचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(६) कोविड - १९ च्या साथरोगाच्या टाळेबंदीमुळे यंत्रसामुग्री व बांधकाम साहित्य व मनुष्यबळ यांच्या दळणवळणांना मर्यादा आल्यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम झालेला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांचे मानधन वाढीच्या प्रस्तावाबाबत

(७) १७०३ (०३-०४-२०२०). श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.निलेश लंके (पारनेर), श्री.सुनिल शेळके (मावळ), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.बाळासाहेब आजबे (आष्टी), श्री.सदिप क्षिरसागर (बीड), श्री.यशवंत माने (मोहोळ), अॅड.माणिकराव कोकाटे (सिन्नर), श्री.अतुल बेनके (जुन्नर), श्री.शेखर निकम (चिपळूण), श्री.धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांच्या मानधन वाढीबाबत महानगरपालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेमार्फत माहे ऑगस्ट, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करून तशी मागणी मुंबई महानगरपालिका व शासनाकडे पुन्हा करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावास दिनांक २३ ऑक्टोबर, २०१९ रोजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये व दिनांक ३० ऑक्टो, २०१९ रोजी महानगरपालिका सभागृहाने ठराव करून सदर मंजूरी दिल्यानंतर माहे नोव्हेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक ७ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास पाठविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रलंबित प्रस्तावा प्रकरणी शासनाने निर्णय घेतला आहे काय, निर्णयाचे स्वरूप काय आहे व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१), (२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील स्वयंसेविकांचे मानधन वाढीबाबत होत असलेल्या मागणीस अनुसरून त्यांचे मानधन स्थायी समिती / महानगरपालिकेच्या मंजूरीसापेक्ष दरमाह रु. ५०००/- वरून दरमाह रु.९०००/- करण्यात आले आहे. सदर वाढ माहे सप्टेंबर २०१९ पासून लागू करण्यात आली आहे तसेच थकबाकीसह वाढीव मानधन अधिदान माहे मे, २०२० मध्ये अदा करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत महिला आरोग्य स्वयंसेविकांना दरमाह रु.९०००/- प्रमाणे नियमित मानधन देण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेने भाडेपट्ट्याने दिलेल्या जागांच्या

विकासास चालना देणारे धोरण आखल्याबाबत

(८) १७१७ (०३-०४-२०२०). श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.सुनील राणे (बोरीवली), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर सुधार विश्वस्त मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच संस्था, कंपनी, खाजगी व्यक्तींना रिक्त भूखंड भाडेपट्ट्याने दिलेल्या ४१७७ पैकी ६१० जागांच्या विकासास चालना देणारे धोरण आखले असल्याची बाब दिनांक २ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या नव्या धोरणाच्या माध्यमातून भूखंडाचा विकास साधताच महानगरपालिकेच्या महसूलात भर पडणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या धोरणाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) रिक्त भूभाग भाडेपट्टे खालील एकूण ३४७२ भूखंडांपैकी १२५ चौ.मी. व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे ६१० भूखंडांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्वसमावेशक धोरण प्रशासनाने आखले असून यास सुधार समितीने ठराव क्र. ४३ दि. २०.०७.२०१९ आणि महानगरपालिकेने महापालिका ठराव क्र. १६०० दि. ११.०३.२०२० अन्वये मंजूरी दिलेली आहे.

(२) हे खरे आहे.

(३) पूर्वी महानगरपालिकेचे मोकळे भूखंड अतिक्रमित होऊ नये या उद्देशाने काही मोकळे भूभाग रिक्त भूभाग भाडेपट्ट्याने (Vacant Land Tenancy) नाममात्र भाडे आकारून देण्यात आले आहेत.

काही रिक्त भूभाग भाडेपट्टा भूखंड विकास नियोजन आराखड्यात आरक्षित आहेत तर काही अतिक्रमित आहेत. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ नुसार अंदाजे १२५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर नव्याने इमारत बांधकाम करणे शक्य आहे.

त्या अनुषंगाने रिक्त भूभाग भाडेपट्ट्यांचे खालील ६ प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे :-

प्रवर्ग-१ - झोपडपट्ट्यांमधील रिक्त भूभाग भाडेपट्ट्यांचा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या तरतूद क्र. ३३(१०) अंतर्गत विकास करणे.

प्रवर्ग-२ विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या तरतूद क्र. ३३ (७) व ३३ (९) अंतर्गत रिक्त भूभाग भाडेपट्ट्यांचा विकास.

प्रवर्ग-३ आरक्षित भूभागावरील रिक्त भूभाग भाडेपट्टा रद्दबातल करून आरक्षण महानगरपालिकेतर्फे विक्रीत करणे.

प्रवर्ग-४ विद्यमान उद्याने, क्रिडांगणावरील रिक्त भूभाग भाडेपट्टे सध्या जैसे थे ठेवून त्याबाबत राज्य शासनाच्या प्रस्तावित धोरणानुसार विकासाबाबत आवश्यक ते पुढील नियोजन करणे.

प्रवर्ग-५ वरील प्रवर्ग १ ते ४ मध्ये न मोडणारे १२५ चौ.मी. व त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाचे रिक्त भूभाग. सदर प्रवर्गात रिक्त भूभाग भाडेपट्टा भूखंड मकत्याने देणे शक्य होऊ शकेल. अशा भूभागांचा मक्ता कालावधी ३० वर्षे असणार व त्यास प्रचलित सिध्दगणक दरानुसार येणा-या भूखंडाच्या मुल्याच्या ६२.५० टक्के एकरकमी अधिमुल्य मनपास प्राप्त होईल त्याव्दारे महसूल वृद्धी होईल. मक्ता भूभाडे रु. १/- प्रति चौ.मी. प्रतिवर्ष असेल.

प्रवर्ग-६ जे रिक्त भूभाग भाडेपट्टदार मकत्यात रुपांतरण करण्यास स्वेच्छेने पुढे येत नाहीत वा तयार होत नाहीत किंवा मुळ वितरण केलेला भाडेपट्टेदार आजमितीस जागेवर उपलब्ध नाही व भूभागाचा अनधिकृतारित्या ताबा परस्पर त्रयस्त व्यक्तीने घेतला आहे असे भूभाग या प्रवर्ग-६ मध्ये समाविष्ट होतील. अशा ५०० चौ.मी. पेक्षा कमी क्षेत्र असलेले रिक्त भूभागांचे लिलावाव्दारे सन २०१२ रोजीच्या धोरणानुसार नव्याने मकत्याने वितरण करण्यात येईल व ५०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्र असलेले रिक्त भूभाग भाडेपट्टे रद्द करून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३(२१)(ब) नुसार महापालिका स्वतः विक्रीत करेल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्याचे काम विनानिविदा दिल्याबाबत

(९) १७२० (०३-०४-२०२०). श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.सुनील राणे (बोरीवली), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्याचे काम कोणत्याही प्रकारची निविदा न मागविता व्हॅल्यूएबल एज्युटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आतापर्यंत आठ वेळा मुदतवाढ देऊन देत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, या प्रकरणाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०११ मध्ये प्रथम टप्प्यात, ८० माध्यमिक शाळांकरीता २ स्टुडिओच्या सहाय्याने व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर प्रकल्प सुरु करण्यासाठी निविदा पध्दतीने कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. सदर कंत्राटाचा कालावधी माहे जुलै, २०१६ मध्ये संपुष्टात आला.

प्रकल्पाचा प्रथम टप्पा यशस्वी होत असल्यामुळे सन २०१३ मध्ये द्वितीय टप्प्यात, ३६० प्राथमिक व ४० माध्यमिक शाळांकरीता नव्याने निविदा मागवून २ अतिरिक्त स्टुडिओ उभारण्यात आले. सदर कंत्राटाचा कालावधी माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये संपुष्टात आला.

प्रकल्प सुरुळीत ठेवण्याकरीता प्रकल्पाचे परिरक्षण, प्रचालन व अद्यावतीकरण करण्यासाठी सन २०१७ व २०१८ मध्ये दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या होत्या. तसेच निविदाकारांना निविदा सादर करण्यासाठी प्रत्येक वेळी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु प्रथम वेळेस एकही देकारदार प्रतिसादात्मक ठरला नसल्याने तसेच द्वितीय वेळेस पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होऊ न शकल्याने माहे ऑक्टोबर, २०१९ पर्यंत विद्यमान कंत्राटदारास महानगरपालिकेमार्फत स्थायी समितीच्या मान्यतेने प्रथम टप्प्याच्या कंत्राटासाठी ६ वेळा व द्वितीय टप्प्याच्या कंत्राटासाठी ५ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर प्रकल्पाच्या प्रथम व द्वितीय टप्प्यातील कंत्राटदाराची नियुक्ती निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली असून, त्यास स्थायी समितीच्या मान्यतेने मुदतवाढ देण्यात आली आहे.

(३) दिनांक ०१.११.२०१९ ते दिनांक ३०.०४.२०२० पर्यंत विद्यमान कंत्राटास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे.

तद्नंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८० माध्यमिक शाळांतील व्हीटीसी प्रकल्पाच्या मुदतवाढीचा पुनःश्च सादर केलेला प्रस्तावही स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे.

तिसऱ्यांदा व्हीसॅट प्रक्षेपण तंत्रज्ञानावर आधारित निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली असून, त्याअनुषंगाने निविदा मसुदा तयार करून प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सदर निविदा प्रसिध्द केल्यानंतर व्हीटीसी प्रकल्पाच्या प्रथम व द्वितीय टप्प्याच्या दिनांक ०१.११.२०१९ ते दिनांक ३०.०४.२०२० पर्यंतच्या मुदतवाढीचे दोन्ही प्रस्ताव पुनःश्च प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

**मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी
संघटनांचा लोकसहभाग वाढविण्याबाबत**

(१०) १७२२ (२१-०३-२०२०). श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ नुसार कलम ५० टीटी (२) अन्वये स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी नियुक्ती करण्याची कायदेशीर तरतूद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, असे असतांना महानगरपालिका निवडणूका होऊन जवळपास ३ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही नियुक्तीचा नियम कागदोपत्रीच राहिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) हे खरे आहे.

- (२) बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील १७ प्रभाग समित्यांवर बिनसरकारी संघटना आणि समाजलक्षी संघटना यांच्या प्रतिनिधींचे नामनिर्देशन करण्यासाठी दिनांक ८ जानेवारी, २०२० रोजी ६ वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर

अनधिकृत वाहनतळ उभारण्यात आल्याबाबत

(११) २५८३ (०५-०४-२०२०). श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर (जि.ठाणे) शहरातील विविध भागात रस्त्यांच्या दुतर्फा होणारे बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे शहरात उद्भवणारी वाहतूक कोंडी थांबावी म्हणून महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवत महत्वाच्या ठिकाणी अधिकृत पार्किंग सुरु केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महानगरपालिकेकडून उल्हासनगर रेल्वे स्टेशन येथे पार्किंग सुरु करण्यात आले परंतु जवळच असलेल्या महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर काही भूमाफिया बेकायदा वाहनतळ उभारून वसुली करीत असल्याचे दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिकेचा वाहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्ते अडविण्याच्या सदर बेकायदा वाहनतळावर कोणतीच कारवाई करीत नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार संबंधीत दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) सदर ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंगचा व्यवसाय करणारे श्री. पिल्ले यांना अनधिकृत पार्किंग बंद करणेबाबत सूचना दिली असता, त्यांनी मा. दिवाणी न्यायालयात दावा क्रमांक २०३/२०१९ दाखल केला आहे.

सदर प्रकरणी मा.न्यायालयाने दिनांक १९.११.२०१९ रोजीच्या आदेशान्वये "जैसे थे" असे आदेश दिले असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

**मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात
एका विद्यार्थीनीची रॅगिंग झाल्याबाबत**

(१२) २८५८ (०५-०४-२०२०). डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा), श्री.योगेश सागर (चारकोप) :

सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचे दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाल्याची घटना माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डॉ.पायल तडवी प्रकरणानंतर सदर गंभीर घटनेची रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रार पाठविली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रॅगिंग विरोधी समितीने उक्त घटनेचा तपास करून सदरचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडे सादर केला आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार सदर घटनेत दोषी आढळून आलेल्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी दिनांक २०.१२.२०१९ रोजी वसतीगृहामध्ये प्रवेश करून धमकावल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी रॅगिंग विरोधी समितीमार्फत रुग्णालय प्रशासनाने चौकशी केली असून, सदर चौकशीमध्ये तथ्य आढळून आले.

रॅगिंग विरोधी समितीने केलेल्या शिफारशीनुसार द्वितीय वर्षातील दोषी विद्यार्थीनींना तीन महिन्यांकरिता वसतीगृहातून निष्कासित करण्यात आले आहे. तसेच, एका दोषी विद्यार्थ्याला क्रिडा चिटणीस पदावरून काढून टाकण्यात आले आहे.

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये रुग्णालय प्रशासनामार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या/येत आहेत:-

- मुलांच्या वसतीगृहामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- सरदार वल्लभभाई पटेल येथील मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरु आहे.
- अॅण्टी रॅगिंग अॅक्टबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याबाबत

(१३) २८७४ (२१-०३-२०२०). श्री.संतोष बांगर (कळमनुरी) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात भूमिगत गटार योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे नुकतेच माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे काम संथ गतीने सुरु असल्याने गंभीर रुग्ण घेऊन येणा-या रुग्णवाहिकांना फिरून जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) व (२) हे खरे नाही. हिंगोली शहरातील भूमिगत गटार योजनेचे ९५% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. तसेच शहरातील जिल्हा रुग्णालय येथे जाण्याकरीता जी.एस.टी. भवन समोरील १२ मीटरचा पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याबाबत जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी अहवाल सादर केला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर महानगरपालिकेची (जि.ठाणे) परिवहन समिती बरखास्त करण्याबाबत

(१४) ३१०५ (२१-०३-२०२०). श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) शहरात महानगरपालिका हद्दीत एक ही बस सुरु नसताना परिवहन समितीचे १३ सदस्य कार्यरत असून या समितीवर महानगरपालिका लाखो रुपये खर्च करित असून ही समिती बरखास्त करावी अशी मागणी मा.महापौर यांनी आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांच्याकडे दिनांक २४ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (२) असल्यास, महानगरपालिकेकडे नगरसेवकांना निधी देण्यासाठी पैसे नसून मात्र सदर परिवहन समितीच्या कार्यलयीन कर्मचारी व समिती सभापती व सदस्य यांच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येत असून नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना आवश्यक खर्च टाळून अधिकचा खर्च केला जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महानगरपालिका अंतर्गत २५ शाळा सुरु असतांना महानगरपालिका शिक्षण समिती बरखास्त करण्यात आली तर एक ही बस सुरु नसतांना परिवहन समिती बरखास्त करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, परिवहन समिती बरखास्त करण्यासाठी शासनाच्या वतीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१) उल्हासनगर महानगरपालिकेतील परिवहन समिती बरखास्त करण्याबाबत मा. महापौर यांनी पत्र दिले ही बाब खरी आहे.

(२) उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिवहन समितीमध्ये २ कार्यालयीन कर्मचारी कार्यरत असून, परिवहन सभापती यांना वाहन भत्ता व सदस्यांना सदस्य मानधन देण्यात येते.

(३) उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत अधिकचा खर्च केला जात असल्याची बाब खरी नाही.

(४) व (५) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण अधिनियम १९४७ निरसित होऊन शिक्षण हक्क अधिनियम लागू झाल्यामुळे दिनांक १ जुलै, २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार उल्हासनगर महानगरपालिकेची शिक्षण समिती बरखास्त करण्यात आली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात परिवहन सेवा सुरु करण्यासाठी सन २०१६ पासून ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. तथापि, सदर निविदेस वारंवार मुदतवाढ देऊनही योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे परिवहन समितीच्या मान्यतेने ई-निविदेतील अटी व शर्ती शिथिल करून सन २०१८ मध्ये ई-निविदा नव्याने प्रसिध्द करण्यात आली. परंतु सदर निविदेसही तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तद्नंतर दिनांक १५.११.२०१९ रोजी नव्याने ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली. तथापि सदर निविदेस अद्यापि योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

सदयःस्थितीत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील जनतेसाठी बस सेवा सुरु करण्याकरिता नव्याने ई-निविदा प्रक्रिया सुरु आहे.

सदर निविदा प्रक्रिया सुरु असल्यामुळे परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे केळवे रोड (ता.जि.पालघर) येथे पूर्व-पश्चिम भागास जोडणाऱ्या
रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या मंजूरीबाबत**

(१५) ३२०९ (१८-०३-२०२०). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे केळवे रोड (ता.जि.पालघर) या पश्चिम रेल्वेच्या स्थानकाजवळ पूर्व-पश्चिम भाग जोडणारा उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे असून या संबंधीची मागणी सातत्याने स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी वेळोवेळी करूनही अद्याप याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १७ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अशोकराव चव्हाण (१४-०७-२०२०) : (१) होय हे खरे आहे.

(२) केळवे रोड स्थानकाच्या पश्चिम बाजूने इ.जि.मा-४९ व पूर्व बाजूने इ.जि.मा-६१ हे दोन रस्ते एकमेकांस समांतर असून ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. दोन्ही रस्त्यामधील अंतर ४० ते ५० मीटर एवढे आहे. सदर दोन रस्त्यांमधून मुंबई-अहमदाबाद ही रेल्वे लाईन असून, सदर उड्डाण पुलासंदर्भात रस्ते विकास आराखड्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता / पुल बांधण्याचे कोणतेही नियोजन नाही. मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मा.लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ढोबळ अंदाजपत्रक तयार करून दि.१७/१२/२०१९ रोजी जिल्हाधिकारी, पालघर यांना देण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील तहसिल व ग्रामपंचायतीमध्ये महानेट प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत

(१६) ३४३३ (२१-०३-२०२०). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि ग्रामपंचायत परिसरात शासनाने माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान एका अध्यादेशानुसार महानेट प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यासाठी तांत्रिक स्वरूपाची कामे सुरु होवून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप एकाही ग्रामपंचायतीमध्ये महानेट प्रकल्प कार्यान्वित होवू शकला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने माहिती घेवून वाशिम जिल्ह्यातील तहसिल कार्यालये व ग्रामपंचायत परिसरात महानेट प्रकल्प उभारण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उद्धव ठाकरे (०२-०७-२०२०) : (१) होय, दि.१८ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार महानेट प्रकल्पामार्फत राज्यातील २६ जिल्ह्यातील १७२ तालुक्यातील जवळपास १२७४० ग्रामपंचायतींना इंटरनेट ने जोडण्यात येत आहेत. ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

(२) नाही, केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने निविदा प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर दि.१५/२/२०१९ रोजी प्रकल्पाचे कार्य सुरु करण्यात आले. प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याकरिता तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रीसोड, कारंजा, मालेगाव व मनोरा या तालुक्यात प्रकल्प राबविण्याचे काम प्रगतीपथावर असून उपलब्ध ३४६ पैकी २२० ग्रामपंचायतीमध्ये फायबर पोहचली असून १५५ ग्रामपंचायतीमध्ये नेटवर्क उभारण्यात आले आहे तसेच ४९ ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटची तपासणी पूर्ण झाली आहे.

(३) संबंधित नाही.

(४) संबंधित नाही.

**सिंग इस्टेट, कांदिवली (पूर्व) मुंबई १२० फूट डी.पी.रोड येथील
निष्कासनाची कारवाई थांबविण्याबाबत**

(१७) ४२४२ (०५-०४-२०२०). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंग इस्टेट, कांदिवली (पूर्व) मुंबई १२० फूट डी.पी.रोड येथील कारवाई थांबविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ जुलै, २०१७ रोजी वा त्यासुमारास पासून वारंवार मा.सहा.आयुक्त, मुंबई महानगरपालिका, आर-मध्य, बोरिवली (प.) मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) विकास नियोजन आराखडा, २०३४ मध्ये उपरोक्त रस्ता हा विकास नियोजित रस्ता मंजूर झाला असून दिनांक २३/०१/२०२० पासून महानगरपालिकेला हस्तांतरीत केला आहे. या विभागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सदर रस्ता विकसित करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सदर विकास नियोजित रस्त्यात बाधित झालेल्या झोपडीधारकांना प्रचलित धोरणानुसार पुनर्वसन करून रस्त्याचे काम करणे आवश्यक असल्याने सदर कारवाई थांबविणे संयुक्तिक होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बोरिवली (मुंबई) प्रभाग क्र.२५ येथील रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणा-या वाहनांबाबत

(१८) ४२४८ (०६-०४-२०२०). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बोरिवली (मुंबई) प्रभाग क्र.२५ येथील १२० फूट रस्ता स्व. विलासराव देशमुख चौक, ६० फूट रस्ता ठाकूर सर्कल ते दत्तानी पार्क गणपती टॉवर, १३.४० मिटर रस्ता लक्ष्मी नगर, इसीस हॉस्पिटल व ऑक्सफोर्ड शाळेजवळ, जानूपाडा रिक्षा स्टॅंड ते सनसिटी वसाहतीजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणा-या वाहनांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १३ जून, २०१७ रोजी वा त्यासुमारास पासून वारंवार मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कांदिवली, मा.महानगरपालिका उपायुक्त-परि.७, कांदिवली, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनांनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) बोरिवली, मुंबई प्रभाग क्र.२५ मधील रस्त्यांवर दुतर्फा उभ्या राहणा-या वाहनांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) व (३) सदर निवेदनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली/येत आहे:-

• सदर विभागातील ठाकूर व्हिलेज सनसिटी रस्ता, ओबेरॉय टॉवर, ६० फुटी रोड, महादेव अपार्टमेंट इत्यादी ठिकाणी बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या व रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर दिनांक ११.१२.२०१८, १७.१२.२०१९, २९.०१.२०२० व दिनांक ०४.०२.२०२० रोजी कारवाई करून बेवारस वाहने जप्त केली आहेत.

• १२० फुट रोड, ठाकूर व्हिलेज रस्त्यावरील बस थांब्यापासून ५० मीटरच्या अंतरापर्यंत वाहनांना पार्किंग करण्यास मनाई आहे असे सूचना फलक प्रदर्शित केले आहेत.

• सदर ठिकाणी अनधिकृत पार्किंग आढळल्यास वाहने जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात येते.

• इतर ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक नियोजन) यांना कळविण्यात आले आहे.

• जानूपाडा रिक्षा स्टॅण्ड ते पांडे नगर या ठिकाणी व इतर विविध रस्त्यांवर सम-विषम पार्किंग आणि "पे अँड पार्क" ची सुविधा उपलब्ध करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांना कळविण्यात आले आहे.

कासार सिरशी (ता.निलंगा, जि.लातूर) या गावास नगरपंचायतीचा दर्जा देणेबाबत

(१९) ४५८१ (०५-०४-२०२०). श्री.अभिमन्यु पवार (औसा) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कासार सिरशी (ता.निलंगा, जि.लातूर) हे गाव २५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव असून १७ सदस्यांची ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असल्याने तसेच सदर गाव कर्नाटक सीमेजवळ असल्याने गावाचा मुलभूत सुविधांचा आराखड्यानुसार विकास होण्यासाठी व गावातील व्यापारी आणि जनतेला मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी सदर गावास नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे मागणी केली असून स्थानिक लोकप्रतिनिधी (औसा) यांनी मा.मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे माहे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये वा त्यादरम्यान निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गावास नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारण काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) मौजे कासार सिरशी, ता.निलंगा, जि.लातूर या गावास नगरपंचायतीचा दर्जा मिळणेबाबतच्या प्रस्तावासंदर्भात जिल्हाधिकारी, लातूर यांनी त्यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु असल्याबाबत अहवाल सादर केला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिका रुग्णालयांसाठी रुग्णवाहिका आणि शववाहिनी खरेदी करण्याबाबत

(२०) ५०६५ (०५-०४-२०२०). श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब रुग्ण उपचारासाठी येत असून अनेक रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका तसेच निधन झालेल्या रुग्णासाठी शववाहिनी उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णवाहिका आणि शववाहिनी खरेदी करण्याचे स्थायी समितीने प्रशासनास निर्देश दिल्याची बाब दिनांक ८ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानंतर शववाहिन्यांची कोणत्या भागात गरज आहे याचा अभ्यास करावा आणि त्यांच्या खरेदीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा असेही निर्देश देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निर्देशाची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (३०-०९-२०२०) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) सदर निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकरिता ४ शववाहिन्यांच्या खरेदीचा प्रस्ताव पाठविल्याचे स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच सदर सेवा अत्यावश्यक असल्याने अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी परिवहन विभागाला सद्यःस्थितीचा अभ्यास करून शववाहिनी खरेदीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) व (५) सदर प्रकरणी अधिक शववाहिन्या खरेदी करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला देण्यात आले असून, याव्यतिरिक्त ४ शववाहिन्या खरेदीबाबतची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

तसेच, सद्यःस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे ३ शववाहिन्या आणि १० रुग्णवाहिन्या असून त्या गरजू नागरिकांना रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.

कोविड-१९ या महामारीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ३९ शववाहिन्या आणि ३६ रुग्णवाहिनी सेवा भाडेतत्वावर महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याव्यतिरिक्त माहे जुलै, २०२० मध्ये महानगरपालिकेने २० टाटा विंगर रुग्णवाहिका खरेदी केल्या असून, मे. झी एंटरटेनमेंट यांचेकडून १२ महिंद्रा सुप्रो व मे.टाटा सन्स यांचेकडून २० टाटा विंगर रुग्णवाहिका बृहन्मुंबई महानगरपालिकेस देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

शासनाने सुरु केलेल्या अनुशेष नामक संगणक प्रणालीबाबत

(२१) ५३०८ (२०-०३-२०२०). श्री.अमित झनक (रिसोड), श्रीमती श्वेता महाले (चिखली) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रलंबित असलेल्या पदोन्नत्या, बिंदुनामावली व आकृतीबंधाच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा होत नसल्यामुळे स्वायत्त संस्था, शासकीय कार्यालयांचा कारभार विस्कळीत झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने माहे डिसेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निर्णय घेवून येथील पदांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनुशेष नामक संगणक प्रणाली विकसित केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय, निमशासकीय कार्यालये / महामंडळे तसेच विद्यापीठ, खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील महा आयटी महामंडळाने विकसित

केलेल्या अनुशेष नामक संगणक प्रणालीवर पदांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची बाब शासन स्तरावर सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यामुळे या प्रणालीत पदांची ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कामाला गती देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उद्धव ठाकरे (०९-११-२०२०) : (१) हे खरे नाही. मा.उच्च न्यायालयाने दिनांक ०४.०८.२०१७ च्या निकालान्वये दिनांक २५.०९.२००४ चा शासन निर्णय रद्द करून पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरविले आहे. सदर निकालविरुद्ध शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात एस.एल.पी. दाखल केली आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे तूर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येत आहेत. पदोन्नतीची बिंदुनामावली तपासणी थांबविण्यात आलेली नाही. सद्यःस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्यात येत नाहीत.

(२) शासनाने बिंदुनामावली ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनुशेष नामक नसून बिंदुनामावली नामक संगणक प्रणाली विकसित केली आहे.

(३) होय. ऑनलाईन पद्धतीने बिंदुनामावली नामक संगणक प्रणालीवर पदांच्या नोंदणीचे काम सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये / महामंडळे तसेच विद्यापीठ, खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुरु आहे.

(४) ऑनलाईन बिंदुनामावलीत नोंदणी करण्याच्या कामास गती देण्यासाठी शासनाने वेळोवेळी विद्यापीठ, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी कार्यशाळा /प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्हा मुख्यालय ते वसई-विरार उपविभाग यांना

जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बांधकामाबाबत

(२२) ६०९८ (२१-०३-२०२०). श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्याची स्थापना दिनांक १ ऑगस्ट, २०१४ रोजी होऊन पालघर हे जिल्हा मुख्यालय घोषित होऊनही जिल्हा मुख्यालय पालघर ते वसई-विरार उपविभाग यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बांधकामासंबंधी तातडीने लक्ष देण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहु निवेदनातील मागण्या काय आहेत व त्या अनुषंगाने त्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अशोकराव चव्हाण (१४-०७-२०२०) : (१) होय हे खरे आहे.

(२) सदर निवेदनात पालघर तालुक्यातील टेंभीखोडावे ते वसई तालुक्यातील मारंबळपाडा या दरम्यान वैतरणा खाडीवर पूल बांधून पालघर ते वसई-विरार जवळचा मार्ग निर्माण करणेबाबत मागणी करण्यात आली आहे.

सदर खाडीवर पुल बांधावयाचा झाल्यास १.८० कि.मी. लांबीचा पूल, २.५० कि.मी. लांबीचे जोडरस्ते व जोडरस्त्यासाठी अंदाजे ७.५ हेक्टर जमीनीचे भूसंपादन आवश्यक असून, सदर पुलाचे काम निधी, निकष व प्राधान्य क्रमाच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहिल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सांताक्रूझ पूर्व (मुंबई) येथील नवरत्न पुनर्वसन प्रकल्पातील
नियोजित रस्ता प्रलंबित असल्याबाबत**

(२३) ८९३८ (२८-०५-२०२०). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रूझ पूर्व (मुंबई) येथील नवरत्न पुनर्वसन प्रकल्प सन २०१२ मध्ये पूर्ण झाला असून तेथील संक्रमण शिबीराच्या जागी नियोजित असलेला रस्ता अद्यापही प्रलंबित असल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुनर्वसन प्रकल्पातील काही रहिवाश्यांचे स्थलांतर बाकी असल्यामुळे हा नियोजित रस्ता प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संक्रमण शिबीराच्या जागी नियोजित रस्ता करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जितेंद्र आव्हाड (०२-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकूण ०४ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यापैकी ०३ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (भाग) जारी केलेले आहे. तसेच ०१ विक्री घटक इमारत असून जोत्यापर्यंतची बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. नियोजित रस्ता अद्यापपर्यंत प्रलंबित आहे.

(२) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकूण २९० झोपडीधारक असून त्यापैकी २७२ पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन झालेले आहे. १८ अपात्र झोपडीधारकांची पात्रता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निश्चित झाल्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नियमांनुसार

पुढील कार्यवाही करण्यात येईल. इतर अनधिकृत झोपडीधारकांनी विकास नियंत्रण रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. त्यांच्या निष्कासनाची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(३) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत १८.३० मी. विकास नियोजन रस्त्याच्या जागेवर तात्पुरते संक्रमण शिबीर बांधण्यात आलेले होते. सदरचे तात्पुरते संक्रमण शिबीर हे विकासकामार्फत एक सदनिका (तळमजला+पहिला माळा) सोडून निष्कासित करण्यात आलेले आहे. सदर सदनिकेत अनधिकृत व्यक्तीमार्फत घुसखोरी झाल्यामुळे निष्कासित करण्यात आले नाही. याव्यतिरिक्त इतर अनधिकृत झोपडीधारकांनी विकास नियंत्रण रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. सदर रस्ता हस्तांतरण करण्याकरीता रस्त्यावरील झोपड्या महानगरपालिकेतर्फे निष्कासन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सदरची कार्यवाही सहा.आयुक्त, एच/पूर्व विभाग कार्यालय बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत सुरु असून सदर प्रकरणी सक्षम प्राधिकारी तथा सहा.आयुक्त एच पूर्व यांनी ०९ झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ चे कलम ३ झेड-१ (४) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली आहे. झोपडीधारकांचे निष्कासन झाल्यानंतर रस्ता हस्तांतरणाची कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. (४) प्रश्न उद्भवत नाही.

वसई तालुक्यामधील (जि.पालघर) पाणजू ग्रामस्थांच्या स्वतंत्र पुलाच्या मागणीबाबत

(२४) १०७२७ (०३-०६-२०२०). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.राजेश पाटील (बोईसर), श्री.विनोद निकोले (डहाणू) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई तालुक्यामधील (जि.पालघर) पाणजू ग्रामस्थ स्वतंत्र पुलाची मागणी सातत्याने अर्ज, विनंती, आंदोलने व धरणे इ. लोकशाही मार्गाने मागील अनेक वर्षे करित असून अद्यापही पाणजू बेट ते नायगाव अशा सागरी पुलासाठी मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी आदेश देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भाईंदर आणि नायगाव या रेल्वे स्थानक आणि खाडीवरील पुलांच्या मध्यभागी चारही बाजूंनी पाण्यानी वेढलेल्या ३००० लोकवस्तीच्या पाणजू गावाची पुलाअभावी खुप गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहु पाणजू बेटातील ग्रामस्थांना सद्या नायगावच्या किनाऱ्यावरून बोटीने प्रवास करावा लागत असून रात्री ८ नंतर बोटीचा प्रवासबंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात रेल्वे पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी पाणजू बेट ते नायगाव हा सागरी पुलाचा पर्याय शासन किती कालावधीत तेथील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२८-१०-२०२०) : (१), (२), (३) व (४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वसई-भाईंदर खाडीपूलाचे काम प्रस्तावित असून, सदर प्रस्तावात पाणजू बेटाला जोडणा-या पोचमार्गाचे कामाचा समावेश आहे व ही सुविधा पाणजू रहिवाश्यांना रहदारीसाठी उपयोगी होईल. सदरचे काम निविदा स्तरावर आहे. प्रस्तावित खाडी पूलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अंदाजित ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथे स्वच्छ सर्वेक्षणासाठी नेमलेल्या केपीएमजी आणि अर्नेस्ट अँड यंग ह्या सल्लागार कंपनीच्या कामामध्ये गैरव्यवहार आढळून आल्याबाबत

(२५) ११३१२ (१७-०९-२०२०). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे स्वच्छ सर्वेक्षणासाठी नेमलेल्या केपीएमजी आणि अर्नेस्ट अँड यंग ह्या सल्लागार कंपनीच्या कामामध्ये गैरव्यवहार आढळून आल्याचे माहे एप्रिल, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या दोन्ही सल्लागार कंपनींना महानगरपालिकेकडून जवळपास ४ कोटी रुपये रक्कम अदा करण्यात आली असतांना देखील सन २०१९-२० च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी आवश्यक निकषामध्ये महानगरपालिका येत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या सल्लागार कंपनीने आपल्या कामामध्ये अनियमितता केल्याने स्पर्धेसाठी पात्र न झाल्याने महानगरपालिकेचे तसेच शासनाचे महसुली नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि सल्लागार कंपनीच्या संगनमताने झालेल्या अनियमिततेची चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार संबंधितांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०४-११-२०२०) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) स्वच्छ सर्वेक्षण २०१९-२० साठीच्या कालावधीमध्ये "मे. अर्नेस्ट अँड यंग" या सल्लागार कंपनीने माहे एप्रिल २०१९ पासून माहे जून २०१९ पर्यंत काम केले व त्यांना या कालावधीसाठी रु. १६,२०,०४१/- रक्कम महानगरपालिकेमार्फत अदा करण्यात आली आहे.

"मे. केपीएमजी अँडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड" या सल्लागार कंपनीने माहे सप्टेंबर २०१९ पासून जानेवारी २०२० पर्यंत काम केले असून या कालावधीकरीता रूपये २०,७२,८७०/- रक्कम महानगरपालिकेमार्फत अदा करण्यात आली आहे.

सदर दोन्ही संस्थेस मिळून एकूण रूपये ३६,९२,९११/- अदा करण्यात आल्याचे आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी कळविले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत पुणे महानगरपालिकेला भारतात १५ वा क्रमांक (१० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर) प्राप्त झालेला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेला गार्बेज सिटी रेटिंग मध्ये "३ स्टार रेटिंग" प्राप्त झाले असून ओडीएफ++ सर्टीफिकेशन देखील प्राप्त आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमधील सायन, कुपर, के ई एम, राजावाडी या रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळलेले मृतदेह पडून असल्याबाबत

(२६) ११३६३ (१०-०७-२०२०). श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.राम कदम (घाटकोपर पश्चिम), श्री.अभिमन्यु पवार (औसा), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.मंगेश चव्हाण (चाळीसगाव), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमधील सायन, कुपर, के ई एम, राजावाडी या रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळलेले मृतदेह पडून असल्याचे तसेच मृतदेहांच्या आसपास इतर रुग्ण उपचार घेत असल्याचे व डॉक्टर्स, नर्स व नातेवाईक यांची ये- जा सुरू असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे समोर आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरोना रुग्णांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास टाळाटाळ करित असल्याने तसेच शवागारांची असलेली कमतरता यामुळे हे घडत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता शवागारांची संख्या वाढविण्याबाबत तसेच मृतदेहांची हेळसांड थांबवून त्यांचे पुढील योग्य ते अंतिम संस्कार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देता पार पाडण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू झालेला शव संबंधित वॉर्डमधून ३० मिनिटांच्या आत शवागृहात हलविण्यात येतो. तसेच, उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या कोविड बाधित रुग्णांचे मृतदेह संसर्ग टाळण्यासाठी लिक्प्रुफ प्लास्टिक बॅगमध्ये निर्जंतुकीकरण करून ठेवण्यात येतात.

मात्र मृताच्या नातेवाईकांचे आगमन, पोलीस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी प्रशासकीय बाबी पूर्ण होण्यास विलंब लागला. त्यामुळे सदर मृतदेह रुग्ण कक्षामध्ये काही काळ ठेवावा लागला याची चित्रफित दिनांक ६ मे, २०२० रोजी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

सदर चित्रफितीची सत्यता आणि वास्तविकता पडताळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीस सदर चित्रफित दिनांक १८ एप्रिल, २०२० पूर्वीची असल्याचे आढळून आले.

(२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात शव ठेवण्याकरिता शीतगृहामध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागेची कमतरता झालेली नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, के.ई.एम. रुग्णालयात महानगरपालिकेमार्फत दोन अधिक शीतगृह मागविण्यात आले आहेत. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्याची पुरेशी व्यवस्था असून, शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मृतदेहांची हेळसांड न होता अंतिम संस्कार पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते.

कोविड रुग्णांच्या मृतदेहांच्या बाबतीत निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपध्दतीनुसारच कार्यवाही केली जाते.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कोविड रुग्णांचे मृतदेह हाताळण्यासाठी सविस्तर मानक कार्यपध्दती निर्गमित करण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील अनेक विभागांमध्ये कोरोना महामारीच्या कालावधीत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याबाबत

(२७) ११४७३ (१७-०९-२०२०). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील अनेक विभागांमध्ये कोरोना महामारीच्या कालावधीत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे नुकतेच माहे जून, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील वर्षी अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईनंतर परत त्याच जागी पुन्हा अनधिकृत बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, २-३ मजल्याच्या या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०९-११-२०२०) : (१) दिनांक १ मार्च, २०२० ते जुलै, २०२० या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या एकूण २०४१ तक्रारी बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत.

त्यापैकी ५५७ अनधिकृत बांधकामांना नोटीसा देऊन, त्यापैकी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १५९ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

उर्वरित प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही सुरु असून, कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निष्कासन कारवाई केल्यानंतर पुन्हा १०१ ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून, त्यापैकी ९५ ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुन्हा निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

उर्वरित प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही सुरु असून, कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान सी-१ प्रवर्गातील (अत्यंत धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती) एकूण ४४३ इमारती आढळून आल्या आहेत.

सदर धोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

(४) व (५) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये कारवाई करण्यात येते.

दिनांक ०१.०४.२०१९ ते माहे जुलै २०२० पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६१०६ अनधिकृत बांधकामांना नोटीसा देऊन त्यापैकी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २६४२ अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेमार्फत निष्कासित करण्यात आली आहेत.

उर्वरित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु असून, कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहे असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

मुंबईतील वाकोला, सांताक्रुझ (पूर्व) येथील हॅप्पी हाऊस इमारत तसेच कुर्ला (पश्चिम) येथील मनिषा प्लाझा व न्यु हॉल रोड येथील चक्कीवाला इमारतींची दुरुवस्था झाल्याबाबत

(२८) ११५२७ (१६-०७-२०२०). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वाकोला, सांताक्रुझ (पूर्व) येथील हॅप्पी हाऊस इमारत क्र.१, २, ३, ४ व ५ या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त इमारती कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधिंनी पत्रव्यवहार करून व अधिका-यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाच्या लक्षात आणून देखील अदयाप कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, कुर्ला (पश्चिम) सोनापूर लेन, एल.बी एस रोड येथील मनिषा प्लाझा व न्यु हॉल रोड येथील चक्कीवाला इमारतीची अवस्था देखील धोकादायक झालेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त इमारतीचे विकासक, जमीन मालक व रहिवाशी यांच्यामधील वादामुळे इमारतीची देखभाल करणे अशक्य होत असून पुनर्विकासही प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त इमारतीची दिवसेंदिवस अवस्था अत्यंत धोकादायक होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता असून रहिवाशी अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्यामुळे इमारतीमधून स्थलांतरीत न होता त्यांना जीव मुठीत घेऊन तेथेच रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास, इमारतीचे विकासक व जमीन मालक यांच्यामधील वादामुळे प्रलंबित इमारतीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधिंमार्फत सतत पत्रव्यवहार व बैठकांचे आयोजन करून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (७) असल्यास, उक्त इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (८) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) व (२) वाकोला सांताक्रुझ (पूर्व) येथील हॅप्पी हाऊस इमारत क्र. १, २, ३, ४ व ५ या इमारतींचे आयुर्मान ३० वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचे संरक्षणात्मक परिक्षण करून घेण्यासाठी इमारत क्र. १, २, ४ व ५ या इमारतींना दिनांक २३/०७/२०१९ व इमारत क्र.३ ला दिनांक १८/११/२०१३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५३ (ब) अन्वये नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

इमारत क्रमांक १, २ व ५ ह्या इमारती "सी - २ बी" (दुरुस्त करण्यायोग्य) या प्रवर्गातील असल्यामुळे. सदर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

इमारत क्रमांक ३ या इमारतीच्या संरचनात्मक परिक्षणामध्ये सदर इमारत अतिधोकादायक (सी १) आढळून आल्यामुळे सदर इमारतीस मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४ अन्वये सन २०१४ मध्ये नोटीस बजावून इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. तथापी, सदर नोटीसीला मा. उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून सध्या प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

तसेच, इमारत क्रमांक ४ ही सुध्दा "सी - २ बी" (दुरुस्त करण्यायोग्य) या वर्गात असून लॉकडाऊनमुळे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेले नाही. असे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) होय, हे खरे आहे.

मनिषा प्लाझा

इमारतीला संरचनात्मक सर्वेक्षण झाले असून, सदर इमारत संरचनात्मक सर्वेक्षणामध्ये C-१ (अतिधोकादायक इमारत) म्हणून घोषित झाली असल्याकारणाने महानगरपालिकेने सदर इमारतीला कलम ३५४ अंतर्गत त्वरीत रिक्त करून निष्कासित करण्याकरिता नोटीस बजावली आहे. इमारतीच्या रहिवाश्यांनी उक्त ३५४ नोटीस विरोधात मा. दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला असून दिवाणी सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात स्थगिती आदेश दिला आहे. तरीही सदर स्थगिती आदेश उठविण्याकरिता मा. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

चक्कीवाला इमारत

या इमारतीबाबत सल्लागार समितीचा अहवाल C-१ (अतिधोकादायक इमारत) असा आला असून, सदर इमारतीमध्ये राहत असलेल्या मालक व रहिवाश्यांना त्या संदर्भात सुचित करण्यात आले असून, सदर इमारत तात्काळ रिकामी करण्याचे आदेश मालक व रहिवाश्यांना एल विभाग कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत व त्या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा इमारत रिकामी करण्याकरिता पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) इमारतीची देखभालीच्या अनुषंगाने जमीन मालक व रहिवाशी यांच्यामध्ये वाद असल्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) होय, हे खरे आहे. असे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(६) इमारत पुनर्विकासाबाबत कोणताही प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला नाही असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(७) मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करासाठी करनिर्धारित झालेल्या इमारतींचा पुनर्विकास मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावरून कार्यवाही सुरु आहे.

(८) प्रश्न उद्भवत नाही.

**कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गरजूंना
पुरविण्यात येत असलेले अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत**

(२९) ११५३५ (१७-०९-२०२०). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिजलेले अन्न स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून दुपारी व संध्याकाळी गरजूंसाठी जेवण वाटण्याचे घोषित केले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर जेवण बनविण्याकरिता महानगरपालिकेने कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, हे जेवण मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालाडमध्ये महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील स्थानिकांकडून करण्यात आली असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कंत्राटदार महानगरपालिकेकडून पूर्ण रक्कम घेऊनसुद्धा नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवित असून त्यात गैरव्यवहार करीत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/उत्तर विभागात स्थानिकांकडून निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याची लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि, अशा आशयाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती.

(४), (५) व (६) दिनांक १९.०४.२०२० रोजी स्थानिक नगरसेविका व दिनांक २०.०४.२०२० रोजी पी/उत्तर विभाग प्रभाग समिती अध्यक्ष यांनी कंत्राटदार फोर्स वन किचन यांच्याकडून येणारे जेवण उन्हामुळे खराब झाले असून, जेवणातून वास येत आहे व असे जेवण विभागात पाठवू नये असे समाज विकास अधिकारी (पी/उत्तर) यांना सांगितले.

त्यानुसार कंत्राटदार फोर्स वन किचन यांच्याकडून पी/उत्तर विभागात येणारे जेवण दिनांक २१.०४.२०२० पासून बंद करण्यात आले आहे. तसेच सदर कंत्राटदाराची २५% अधिदानाची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे.

सदर कंत्राटदाराऐवजी साई पॅलेस हॉटेल यांचेमार्फत तात्पुरत्या स्वरूपात पी/उत्तर विभागात जेवण्याची व्यवस्था करण्यात आली.

तदनंतर मालाड (पूर्व) विभागातील स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार दिनांक २२.०४.२०२० पासून कंत्राटदार हॉटेल लिंक व्ह्यू व दिनांक २४.०४.२०२० पासून क्वीक डायल कंत्राटदारामार्फत पी/उत्तर विभागात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चांगल्या प्रतीचे जेवण देण्याची सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संबंधित कंत्राटदारांना देण्यात आली आहे.

त्यानंतर याबाबत आजपर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत

(३०) ११७६४ (०६-०८-२०२०). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद), श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व अन्य अवश्यक सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कामगारही योद्ध्या सारखे काम करित असताना मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांना भेदभावपूर्वक वागणूक देत असल्याची बाब मे, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, इतर कामाप्रमाणेच सफाई कर्मचाऱ्यांच्याही जिवितास धोका संभवत असतानाही त्यांना माहिनाभरासाठी केवळ एक कॉटन मास्क व हात मोजे याच्याच सहाय्याने काम करावे लागत असून त्यांना विमा संरक्षणाचे कवचही नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, सॉनीटायर्स, हात धुण्याकरता साबण, कोरोना विषाणुपासून रक्षण होण्यासाठी अवश्यक किट नियमित पुरविण्यात आले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मुंबईतील धारावी विभागात सफाई काम करताना कोरोनाची लागण झाल्याने एका कामगाराच्या पत्नीलाही लागण झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला तसेच कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) विभागात कोविडच्या प्रभावाखाली अनेक नागरिक येत असून त्यात सफाई कामगारांच्या मृत्यूचा आकडा अधिक आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आहे व त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-११-२०२०) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना भेदभावपूर्वक वागणूक देत असल्याची बाब खरी नाही असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक चौकीवरील कामगारांना हॅण्ड सॅनिटायझर दैनंदिन उपलब्ध करून दिले जाते.

तसेच कामावर आल्यावर कर्तव्यावर जाण्यापूर्वी व कर्तव्यानंतर परत चौकीवर आल्यावर हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना सदर कामगारांना देण्यात आल्या आहेत.

सदर कामगारांना त्यांच्या स्वच्छतेसाठी साबण, टॉवेल, हातमोजे, मास्क, हॅण्डवॉश नियमित देण्यात येत असून, कंटेनमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना नियमितपणे पीपीई किट देण्यात येतात.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील एक कोरोना बाधित कामगार उपचाराकरिता सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले असता, दरम्यानच्या काळात सदर कामगाराच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

तसेच कोरोना विषाणुमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५ सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे.

(५) व (६) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे :

- सफाई कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एकूण ७५ वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
- सर्व विभागांत अॅन्टीजन चाचणी माहे जुलै २०२० करण्यात आली असून, दिनांक ११.०८.२०२० पर्यंत २८,०७७ कामगारांची चाचणी करण्यात आली आहे.
- सदर चाचणीनुसार बाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
- महानगरपालिकेच्या सर्व कामगार वसाहतींमध्ये विशेषतः सफाई कामगारांच्या वसाहतीमध्ये नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येते.
- कर्तव्यावर असतांना मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना रु. १ लाख इतका तातडीचा विमा व वारसाहक्काने नोकरी अनुज्ञेय आहे.
- तसेच कोव्हिड-१९ शी निगडीत कर्तव्य बजावतांना मृत्यू पावलेल्या कामगार/कर्मचाऱ्यांना रु. ५० लाख इतक्या रकमेचे सानुग्रह सहाय्य लागू करण्यात आले असून, त्याबाबत विभागीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे.

तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत सफाई कामगारांना दैनंदिन लागणारे साहित्य, मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी, डी, ई, के (पश्चिम), एच (पश्चिम), पी (उत्तर) व इतर सर्व वॉर्डमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करणेबाबत

(३१) ११८४३ (१०-०७-२०२०). अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या सी, डी, ई, के (पश्चिम), एच (पश्चिम), पी (उत्तर) व इतर सर्व वॉर्डमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत लाईफ इन लाईट या सामाजिक संस्थेने सन २०१६ पासून वारंवार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त व वॉर्ड अधिकारी यांना पुराव्यासह माहिती दिली असून लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान आयुक्त व मा.मुख्यमंत्री महोदयांकडे सदरहू अनधिकृत बांधकामे निष्कासित करून दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदने सादर केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकासक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात सदर अनधिकृत बांधकामे होत असून त्यास वरिष्ठ अधिकारी यांचे पाठबळ असल्याने या अनधिकृत बांधकामांविरुद्ध तक्रारी करूनही अनधिकृत बांधकामे निदर्शनास येवूनही कायद्यातील पळवाटांचा संबंधितांना फायदा देवून या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येत नसल्याने सद्यःस्थितीत या सर्व वॉर्डमध्ये एकूण किमान ५००० अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून निष्पन्न होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत तत्कालिन मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केलेल्या तक्रारीवरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या संपूर्ण प्रकरणी होत असलेल्या गैरप्रकाराची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुषंगाने अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत व ज्या वॉर्डमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत त्या वॉर्डच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर ५३ (अ) नुसार जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (२९-१०-२०२०) : (१) सन २०१६ पासून "लाईफ इन लाईट" या संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांमधील अनधिकृत बांधकामांबाबत एकूण २७१६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सदर तक्रारीपैकी २१०७ अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, त्यापैकी ११८० अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत व ३१ प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, सदर प्रकरणी मा. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच, उर्वरित प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत "आरईटीएमएस" (Removal of Encroachment and Tracking Management System) ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

तसेच, अनधिकृत बांधकामांबाबत प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील "कार्यकारी अधिकारी" यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

"आरईटीएमएस" या संगणक प्रणालीतील माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जानेवारी २०१६ पासून आढळून आलेल्या २६,५२७ अनधिकृत बांधकामांना महानगरपालिकेमार्फत नोटीसा देऊन, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६५५३ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

उर्वरित अनधिकृत बांधकाम प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरु असून, ती पूर्ण झाल्यानंतर सदर बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "सी" विभागात आढळून आलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी तीन अधिकारी/कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

(४) व (५) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर मनपा सेवा व वर्तणूक नियमावली १९८९ नुसार कारवाई करण्यात येते.

मागील तीन वर्षांमध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने त्याच्या कामामध्ये निष्काळजीपणा, काम वेळेत न करणे, निष्कासन कारवाईत दिरंगाई करणे, निष्कासन कारवाईच्या संदर्भात इतर कामात चालढकल करणे इत्यादी कारणांसाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे:-

- ६ पदनिर्देशित अधिकारी/प्रभारी पदनिर्देशित अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
- २२ पदनिर्देशित अधिकारी/प्रभारी पदनिर्देशित अधिकारी यांची पुढील देय वेतनवाढ एक वर्षाकरिता हंगामी स्वरूपात रोखण्यात आली आहे.
- ३ पदनिर्देशित अधिकाऱ्यांना प्रत्येकी रु. १०००/- व १ पदनिर्देशित अधिकाऱ्यास रु. ५०००/- इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
- १३ पदनिर्देशित अधिकारी यांची संक्षिप्त चौकशी सुरु आहे.

वाडा (जि.पालघर) नगरपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय निधीचा अपहार करित असल्याबाबत

(३२) ११८८९ (१९-०९-२०२०). श्री.दौलत दरोडा (शहापूर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा (जि.पालघर) नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांबाबत नगरपंचायतीमधील विविध समितींच्या सभापतींना विश्वासात न घेता कामे मंजूर करून सुरु करित असल्याची बाब माहे जुन, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाडा शहरातील पाणी पुरवठा योजनेकरिता नविन मोटार पंप खरेदी करताना तसेच विविध नगरांमध्ये विस्तारित होत असलेल्या पाईपलाईनच्या कामाकरिता काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियांबाबत आपणांस कोणतीच कल्पना न देता आपल्या मान्यतेशिवाय सदरहू कामे तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची तक्रार वाडा नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीच्या सभापती श्रीमती उर्मिला पाटील यांनी नगरविकास विभाग, मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडे तक्रार निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकरणी संबंधित ठेकेदारांशी आर्थिक संगनमत करून प्रशासकीय अधिकारी विविध कामांच्या निविदा प्रक्रिया स्वतःच्या स्तरावर राबवून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामाचे ठेके देत आहेत व यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपहार होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या संपर्ण प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०९-११-२०२०) : (१) हे खरे नाही.

(२) वाडा नगरपंचायतीमार्फत सुरु असलेल्या पंप हाऊस कामाबाबत कल्पना न देता काम सुरु असल्याची तक्रार नगरपंचायतीच्या जल निस्सरण समितीच्या सभापतींनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत यांच्याकडे केली आहे.

(३) व (४) हे खरे नाही. तथापि, अशा स्वरूपाची तक्रार जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांनी जिल्हाधिकारी, पालघर यांच्याकडे केली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी, वाडा यांना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी, पालघर यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

खेड (जि.रत्नागिरी) नगरपालिकेमधील मिनाताई ठाकरे सभागृहाची दुरुस्ती करण्याबाबत

(३३) १२१५६ (१८-०९-२०२०). श्री.योगेशदादा कदम (दापोली) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (जि.रत्नागिरी) नगरपालिकेमधील मिनाताई ठाकरे सभागृहाची दुरुस्ती करणेसाठी माजी पालकमंत्री यांनी दोन वर्षांपूर्वी निधी दिलेला असून दोन वर्षांपासून सदर निधी नगरपालिकेमध्ये विनावापर पडून आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार सभागृहाची दुरुस्ती करणेबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०९-११-२०२०) : (१) व (२) • वैशिष्ट्यपूर्ण योजनेतर्गत मिनाताई ठाकरे नाट्यगृह दुरुस्ती व जिजामाता उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरातील सुशोभिकरण करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये रु.२ कोटी निधी खेड नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे.

• सदर कामासाठी नियुक्त वास्तुविशारदाने नाट्यगृह दुरुस्तीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यास दिरंगाई केल्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीस विलंब झाला आहे.

• तथापि, सदर कामासाठी नविन वास्तुविशारद नियुक्त करून अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

परळ (मुंबई) परिसरातील भारतीय कर्करोग संस्था आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या

मालकीच्या शापूरजी-पालनजी वसाहत पुनर्विकासाबाबत

(३४) १२५३८ (१९-०९-२०२०). श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परळ (मुंबई) परिसरातील भारतीय कर्करोग संस्था आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या मालकीच्या शापूरजी-पालनजी वसाहत, डॉ.एस.एस.राव रोड या ठिकाणच्या ९ हजार चौ. मीटर जागेवर वसलेल्या ५० वर्ष जुन्या झोपडपट्टीचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत पुनर्विकास करण्याची स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक यांनी मा.पंतप्रधान कार्यालय व मा.मुख्यमंत्री तसेच मा.गृहनिर्माण मंत्री यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागणीच्या अनुषंगाने अद्याप कोणतीच निर्णयात्मक पुनर्विकासाची योजना मंजूर करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे केलेल्या निर्णयात्मक कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जितेंद्र आव्हाड (०२-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

परळ (मुंबई) येथील केंद्र शासनाच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी, अशा आशयाची दि.१७.०५.२०१९ व दि.१७.०६.२०१९ रोजीची स्थानिक आमदार मा.श्री.अजय चौधरी यांनी मा.गृहनिर्माण मंत्री यांच्या कार्यालयात सादर केलेली निवेदने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात प्राप्त झालेली आहेत.

(२) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ केंद्र शासनाच्या मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांना लागू होत नाही. त्यामुळे पुनर्वसन योजना मंजूर करण्यासाठी कुठलाही कायदेशीर निर्णय केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतरच घेता येईल.

(३) केंद्र शासनाच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रारंभिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करणे आवश्यक आहे. सदर नियुक्तीसाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गृहनिर्माण विभागास सादर केला आहे. त्यानुषंगाने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी त्यांच्या स्तरावरून गुणवत्तेनुसार योग्य ती नियमोचित कार्यवाही करण्याबाबत शासनपत्र दि.३०.०९.२०२० अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या आकृतीबंधास व प्रवेश
नियमास मंजूरी देण्याबाबत**

(३५) १२५४५ (१९-०९-२०२०). श्री.विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) शहरात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेत कार्यरत कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना सोयीसुविधा देतांना कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दिनांक ३० नोव्हेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास झालेल्या महासभेत आकृतीबंधास मंजूरी देऊन सदरहू ठराव शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप सेवा प्रवेश नियमही शासनाकडे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू आकृतीबंधास सुधारित प्रारूप सेवा नियमास शासनाने अदयापही मंजूरी दिली नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, त्याची कारणे काय आहेत व सदरहू आकृतीबंधास व प्रवेश नियमास मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. एकनाथ शिंदे (२८-१०-२०२०) :** (१) • महानगरपालिकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांचेवर कामाचा ताण वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
- (२), (३), (४) व (५) • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला आकृतीबंध दि.३०.११.२०१९ च्या पत्रान्वये शासन मंजूरीस्तव प्राप्त झालेला आहे.
- तथापि, दि.२४.०६.२०२० रोजीच्या अधिसूचनेन्वये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांपैकी १८ गावे वगळण्यात आली.
- ही बाब विचारात घेता दि.३१.०७.२०२० च्या पत्रान्वये सुधारित आकृतीबंध सादर करण्याबाबत आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना कळविले आहे. त्यांचा अहवाल अदयाप अप्राप्त आहे.
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी सन-२०१० मध्ये सेवा प्रवेश नियम मंजूर केलेले आहेत. महानगरपालिकेचे सुधारित सेवा प्रवेश नियम शासनास प्राप्त झाले असून शासन स्तरावर छाननी करण्यात येत आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने मुंबईतील सुमारे ६ हजाराहून अधिक इमारतीत टाळेबंदी लागू केल्याबाबत

- (३६) १२५८१ (१९-०९-२०२०). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने दिनांक २६.६.२०२० रोजी वा त्या सुमारास संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी मुंबईतील सुमारे ६ हजाराहून अधिक इमारतीत टाळेबंदी लागू केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त इमारतीमध्ये एकूण किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व त्यानुसार सदर इमारतीमध्ये एकूण किती कुटुंबांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते,
- (३) असल्यास, सदरहू इमारतीतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अद्यापपर्यंत शासनातर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) सदर इमारतीमध्ये एकूण ३९,१७५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, एकूण ६६,०८६ व्यक्तींना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.

(३) सदर इमारतीतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत : -

- इमारतीत टाळेबंदी लागू करण्यात आली.
 - जनजागृती करण्यात आली.
 - पोस्टर्स लावण्यात आले.
 - हाय रिस्क संपर्कात आलेल्या लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
 - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना CCC२ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
 - इमारती/झोपडपट्टीमध्ये सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले.
 - विशेष स्क्रिनिंग कॅम्प करण्यात आले.
 - घरोघरी जाऊन तापाची तपासणी व SPO२ सर्वेक्षण करण्यात आले.
 - गृहनिर्माण संस्थेच्या सचिवांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्या.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मलकापूर (जि.बुलढाणा) नगरपरिषद हद्दीमध्ये सर्व सुविधायुक्त
अद्यावत अभ्यासिका कार्यान्वित करणेबाबत**

(३७) १२७२७ (२०-०९-२०२०). श्री.राजेश एकडे (मलकापूर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०११ च्या जनगणनेनुसार ६७,७४० एवढी लोकसंख्या असणाऱ्या मलकापूर शहरामध्ये एकही अभ्यासिका नसल्याने गरीब होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याची बाब दिनांक २५ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून मलकापूर (जि.बुलढाणा) नगरपरिषद हद्दीमध्ये सर्व सुविधायुक्त अभ्यासिका मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १ जुलै, २०२० रोजी वा त्या सुमारास मा.नगरविकास मंत्री यांना सादर केलेले निवेदन शासनास प्राप्त झाले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले, त्यानुसार मलकापूर (जि.बुलढाणा) नगरपरिषद हद्दीमध्ये सर्व सुविधायुक्त अद्यावत अभ्यासिका मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन सदर अभ्यासिका कार्यान्वित करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०६-११-२०२०) :(१) मलकापूर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेचे २० आसन क्षमता असलेले सार्वजनिक वाचनालय असून तेथे विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा असल्याचा अहवाल मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांनी सादर केला आहे.

(२) होय.

(३) व (४) नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत "अभ्यासिका बांधकाम" या कामासाठी मलकापूर नगरपरिषद जि.बुलढाणा यांस नगर विकास विभाग शासन निर्णय नपावै-२०२०/प्र.क्र.६० (४६)/नवि-१६ दिनांक २४ जुलै, २०२० अन्वये २.०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

**बोरिवली (मुंबई) येथील हरिलाल भगवती रुग्णालयात
अतिदक्षता विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव**

(३८) १२८५१ (१९-०९-२०२०). श्री.सुनील राणे (बोरीवली) : तारांकित प्रश्न क्रमांक ५३६ ला दिनांक ३ मार्च, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बोरिवली (मुंबई) येथील हरिलाल भगवती रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने काही निर्णय घेतला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदरील अतिदक्षता विभाग केव्हापासून कार्यान्वित होणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) बोरीवली येथील हरिलाल भगवती (एन.टी.सी.) मनपा सर्वसाधारण रुग्णालय येथे १० रुग्णशय्यांचा वैद्यकीय अतिदक्षता विभाग दिनांक ३० मार्च, २०२० पासून सुरु करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुलुंड (मुंबई) येथील महानगरपालिकेच्या एम.टी.अग्रवाल रुग्णालयात
उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याबाबत**

(३९) १२९०५ (२०-०९-२०२०). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुलुंड (मुंबई) येथील महानगरपालिकेच्या एम.टी.अग्रवाल रुग्णालयात उपचाराअभावी दोन तास खोळंबल्यावर एका रुग्णाचा व्हीलचेअरवर मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉक्टर दोन तास रुग्णालयात उपस्थित नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रुग्णालयात घडलेल्या सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१), (२) व (३) श्री. राजाराम भोईर या रुग्णास मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दिनांक १ मे, २०२० रोजी सकाळी ७.०० वाजता आणण्यात आले. त्यावेळी सदर रुग्णास श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

सदर रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा अशा व्याधी होत्या. तसेच, सदर रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये पाणी साचल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली होती.

तथापि, सदर रुग्णाचा उपचारादरम्यान प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याच दिवशी सकाळी १०.२५ वाजता मृत्यू झाला.

तसेच, सदर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉक्टर दोन तास रुग्णालयात उपस्थित नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला हे खरे नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सिडको प्रशासनाकडून सदनिका हस्तांतरणाबाबत नागरिकांची
अडवणूक करण्यात येत असल्याबाबत**

(४०) १२९७७ (१९-०९-२०२०). श्री.संजय गायकवाड (बुलढाणा) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन १९९७ मध्ये सी-२/३:३, शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर क्रमांक १०, ऐरोली, नवी मुंबई ही सदनिका मूळ मालक श्री.डीसा मॅरीस यांचेकडून श्रीमती मृणालिनी पांडुरंग मायदेव, वय वर्षे ८०, सेवानिवृत्त सह मुख्याध्यापिका, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा, कुर्ला, मुंबई यांनी कायदेशीररित्या खरेदी केली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, श्रीमती मायदेव यांनी सदरहू सदनिकेची कायदेशीररित्या खरेदी केलेली असताना तसेच सदनिकेचे मालकीपोटी नवी मुंबई महानगरपालिकेचे आजपर्यंतचे विविध कर तसेच सोसायटी देखरेख कर (मॅटेनन्स) त्यांच्या बँकखात्याकडून नवी मुंबई महानगरपालिका तसेच सोसायटीकडे भरणा केलेले असताना सदरहू सदनिकेच्या हस्तांतरणाची कार्यवाही करण्याबाबत श्रीमती मायदेव यांनी सिडकोकडे अर्ज सादर केला असता त्यांना सदनिकेचे मूळ मालक यांचेसोबत पुरवणी करारनामा करण्यास सांगण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, श्री.मॉरीस यांच्याशी श्रीमती मायदेव यांचा सद्यःस्थितीत कोणताच संपर्क होत नसल्याने सदरहू सदनिकेच्या हस्तांतरणाचे काम प्रलंबित असून सदरहू सदनिकेच्या हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याकरिता आवश्यक तो दंड भरण्याची तयारी श्रीमती मायदेव यांनी दर्शवूनही केवळ त्यांना त्रास देण्याच्या हेतूने सदरहू प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, श्रीमती.मायदेव व सदनिकेचे मूळ मालक यांच्यात सदनिकेची खरेदी-विक्री करताना झालेला मूळ करारनामा, श्रीमती मायदेव यांनी सदनिकेच्या खरेदीपासून सदनिकेच्या मालकीपोटी नवी मुंबई महानगरपालिकेकडे विविध करांचा तसेच सोसायटीकडे सोसायटी देखरेख कराचा केलेला भरणा तसेच त्यांचे वयोमान पाहता सदरहू सदनिकेचे हस्तांतरण तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, सदरहू सदनिकेच्या हस्तांतरणाचे काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे तसेच या प्रकरणी विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-११-२०२०) : (१), (२), (३) व (४) सदनिकेचे मूळ मालक श्री.डीसा मॉरिस यांना ऐरोली येथे सदनिका क्र.सी-२/३:३, सेक्टर-१०, दि.३०.१२.१९८८ रोजी वाटप केल्यानंतर सदनिकेचा करारनामा दि.०४.०७.१९९६ रोजी श्री.डीसा मॉरिस यांच्या नावे करण्यात आला आहे. तथापि, सदरचा करारनामा श्री.डीसा मॉरिस यांनी नोंदणीकृत न केल्याने कायदेशीररित्या खरेदी केले असे म्हणता येत नाही. सबब, सिडको महामंडळाच्या नियमाप्रमाणे पुरवणी करारनामा करणे आवश्यक आहे.

तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्था (म) यांचा ना-हरकत दाखला सादर केलेला नाही. सदर बाबींची पुर्तता करण्याबाबत सदर संस्था, श्री.डीसा मॉरिस व श्रीमती मायदेव यांना सिडकोकडून कळविण्यात आलेले आहे. सदर पुर्तता झाल्यानंतर सिडकोकडून सदनिका हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रस्तुत प्रकरण वाशी निबंधक दिवाणी खटला क्र.१०५/२०१९ अन्वये न्यायप्रविष्ट आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

श्रीगोंदा नगरपरिषद (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) हद्दीमधील रस्त्यांच्या कामाबाबत

(४१) १३११४ (१६-०७-२०२०). श्री.बबनराव पाचपुते (श्रीगोंदा) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा नगरपरिषद (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) हद्दीमधील नगरपरिषदेकडून सुरु असलेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे माहे एप्रिल, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, श्रीगोंदा ते बाबुर्डी (बाबुर्डी रेल्वे गेट रस्ता) रस्ता खराब झाला असून या रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व नगरसेवक यांनी आंदोलन केल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे, चौकशीनुसार श्रीगोंदा ते बाबुर्डी (बाबुर्डी रेल्वे गेट रस्ता) रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत तसेच नगरपरिषदेकडून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदार तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) अशा आशयाची तक्रार प्राप्त झाली आहे, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर रस्त्याचे काम १२ ते १५ वर्षापूर्वी झालेले असल्याने रस्ता खराब झाला आहे. सदर कामासाठी शासनाने चौकशीचे आदेश दिलेले नाहीत.

श्रीगोंदा ते बाबुर्डी रेल्वे गेट या कामास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतर्गत प्राप्त अनुदानातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर कामाची जाहिरात ई-निविदा प्रसिद्ध करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित असल्याबाबत जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी अहवाल सादर केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील धर्मादाय आयुक्तांची पदे भरण्याबाबत

(४२) १३४६८ (१९-०९-२०२०). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील धर्मादाय संघटनेमध्ये धर्मादाय सहआयुक्त २ पदे, धर्मादाय उप आयुक्त १ पद व सहायक धर्मादाय आयुक्त यांची २३ पदे अशी एकूण वर्ग-१ ची २६ पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याची बाब माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, यामुळे राज्यात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उद्धव ठाकरे (०२-११-२०२०) : (१) धर्मादाय संघटनेतील धर्मादाय सह आयुक्त संवर्गातील १ पद, धर्मादाय उप आयुक्त संवर्गातील १ पद व सहायक धर्मादाय आयुक्त संवर्गातील २२ पदे रिक्त आहेत.

(२) हे खरे आहे.

(३) धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी प्रस्ताव यापूर्वीच वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु उच्च स्तरीय समितीने या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांचे निराकरण करून नस्ती वित्त विभागाला आकृतीबंध निश्चित करण्यासाठी पाठविण्यात आली आहे. तसेच आकृतीबंध अंतिम होईपर्यंत न्यायिक अधिका-यांमधून सहायक धर्मादाय आयुक्त या संवर्गातील पदे तातडीने प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी मागणी मा.उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली, मिरज व कुपवाड (जि.सांगली) शहर महानगरपालिकेचे
सन १९९८ पासून ताळेबंद करण्यात आला नसल्याबाबत**

(४३) १३४७७ (२०-०९-२०२०). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली, मिरज व कुपवाड (जि.सांगली) शहर महानगरपालिकेचे सन १९९८ पासून ताळेबंद करण्यात आला नसल्याची बाब माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामध्ये ३ कोटी रुपये रक्कमेचा हिशोब लागत नसून यासंदर्भात मा.उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या दाव्याच्या निकालावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, दररोज ताळेबंद नसल्याने प्रभाग समिती एक मध्ये रुपये ३,२९,२५८ रक्कमेचा अपहार करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या वर्षाअखेर पर्यंतचा ताळेबंद करणेबाबत शासन कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०९-११-२०२०) : (१) सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने सन २०१८-१९ अखेरपर्यंत ताळेबंद पूर्ण करून घेतले असून सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे ताळेबंद करण्याचे काम सुरु असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) • संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्याकडे अनामत रक्कमेपोटी प्राप्त रु.३,२९,२५८/- इतकी रक्कम महानगरपालिकेकडे भरणा केली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.

• सदर कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास निलंबित करण्यात आले आहे. तसेच, सदर कर्मचाऱ्याकडून उक्त रक्कम वसूल केली जाईल, अशी वस्तुस्थिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने कळविली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**खानापूर (जि.सांगली) नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय
इमारतीकरिता तात्काळ निधी उपलब्ध करणेबाबत**

(४४) १३५९८ (२०-०९-२०२०). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खानापूर (जि.सांगली) खानापूर नागरपंचायतीला स्वतःची इमारत नसल्याने गळक्या व कौलारू घरात नगरपंचायत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खानापूर नगरपंचायतीसाठी इमारत अनुदान मिळविण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, खानापूर नगरपंचायतीकरिता इमारत अनुदान मिळण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, खानापूर नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरिता तात्काळ निधी उपलब्ध करणेबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०६-११-२०२०) : (१) • खानापूर नगरपंचायतीचे कार्यालय हे कौलारू छप्पर असलेल्या स्वतःच्या इमारतीत आहे.

• सदर इमारतीच्या छपरतून गळती असल्याने तेथे लोखंडी पन्हाळे टाकल्याचा अहवाल जिल्हाधिकारी, सांगली यांनी सादर केला आहे.

(२) स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २६.०६.२०१९ अन्वये प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे.

(३), (४) व (५) • शासनाच्या नवीन नगरपंचायत योजनेतर्गत नविन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी अनुज्ञेय आहे.

- नवीन नगरपंचायत योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्ये रुपये १ कोटी अनुदान खानापूर नगरपंचायतीस वितरीत करण्यात आले असून प्रस्तूत निधीसाठी नगरपंचायत कार्यान्वयन यंत्रणा आहे.
- त्यानुसार सदर निधीचे नियोजन नगरपंचायतीने करणे क्रमप्राप्त आहे.

**रावेर (जि. जळगाव) येथील नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून
विकास कामांसाठी निधीची तरतूद करणेबाबत**

(४५) १३८३९ (२०-०९-२०२०). श्री.शिरीष चौधरी (रावेर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रावेर (जि.जळगाव) येथील 'क' दर्जाची नगरपालिका असून नुकतीच नगरपालिकेची हद्दवाढ झाली आहे व हद्दवाढ झालेल्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत असल्याची तक्रार माहे फेब्रुवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर हद्दवाढ ठिकाणी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद केली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०६-११-२०२०) : (१) हद्दवाढ झालेल्या क्षेत्रांमध्ये मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नागरीकांकडून मागणी होत असल्याचे तसेच याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त नसल्याचा अहवाल मुख्याधिकारी, नगरपरिषद, रावेर यांनी सादर केला आहे.
(२), (३) व (४) सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी, प्रत्यक्ष वितरणासाठी उपलब्ध होणारा निधी व मागण्या यांचा विचार करून निधी वितरण करण्यात येते.

**ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग-१ मध्ये
कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याबाबत**

(४६) १४२८२ (१८-०८-२०२०). श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यातील मनोरुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व भिवंडी उपविभागीय कार्यालय येथे प्रत्येकी १ कोटी रुपयांचे काम कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ३/३ लाखांच्या तुकड्यांमध्ये विभागण्यात येऊन सदर एकाच ठिकाणी तुकड्यांमध्ये विभागलेली सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयानुसार रुपये ३ लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्यात आली असतांना सदर कामे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून ई-निविदा प्रक्रिया न राबविता, जाहिरात न देता, नियमबाह्यरित्या वाटप करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांनी विभागाच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणातील दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याबाबतची मागणी ठाणे जिल्हा ठेकेदार संघटना व मराठा सेवा संघ यांनी दिनांक २९ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास राज्याचे मा.मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्य सचिव यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अशोकराव चव्हाण (२७-१०-२०२०) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रस्तुत निवेदन प्राप्त असल्याचे अभिलेखावरून आढळत नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

वांद्रे शासकीय वसाहतीमधील अनेक शासकीय निवासस्थाने वाणिज्यिक प्रयोजनाकरिता करार पद्धतीने भाडेतत्त्वावर दिल्याबाबत

(४७) १४३८४ (१९-०९-२०२०). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वांद्रे (मुंबई) शासकीय वसाहतीमधील अनेक शासकीय निवासस्थाने वाणिज्यिक वापराकरिता नाममात्र दराने (८ रु. स्क्वे. फू.) भाडे करारावर दिलेली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या सर्व करारांची मुदत संपुष्टात येऊन अनेक वर्षे होऊन देखील त्या निवासस्थानांचे नूतनीकरण करून घेण्यात आले नाही अथवा सदर शासकीय निवासस्थाने रिक्त करून घेण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, भाडेकराराची मुदत संपुष्टात आल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने सदरची निवासस्थाने रिक्त करून घेण्याची कारवाई करू नये, असे आदेश दिलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास त्यांचेविरुद्ध निष्कासनाची कारवाई केली जाते, तथापि, सदर प्रकरणी निष्कासनाची कारवाई करण्यास सूट देऊन भेदाभेद करण्यामागे शासनाची भूमिका काय आहे,

(५) असल्यास, वाणिज्यिक वापराकरता असलेल्या अत्यल्प दरामध्ये शासन सुधारणा करणार काय, तसेच पूर्वलक्षी प्रभावाने सदर दराच्या थकबाकीची वसुली करणार की आता वाणिज्यिक वापरकर्ते त्यांच्या पत्त्यावर आढळून येत नाहीत असे म्हणून शासन सदरची रक्कम सोडून देणार, याबाबत शासनाची भुमीका काय आहे व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उद्धव ठाकरे (२९-१०-२०२०) : (१) हे खरे नाही. शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) मुंबई येथे राहणा-या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मोकळी जागा व बंदिस्त जागा काही व्यवसायधारकांना करारनाम्यानुसार वाटप करण्यात आल्या आहेत. सदर जागाना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक २०.०७.१९८२ च्या जापनानुसार भाडे वसूली करण्यात येत आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

बृहन्मुंबई, मुंबई उपनगर व शासकीय कर्मचारी वसाहत, बांद्रा (पूर्व) मुंबई येथील व्यावसायिक गाळेधारकांच्या गाळ्यांच्या नुतनीकरणाबाबतचे धोरण शासन स्तरावर विचाराधीन असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत अधिकृत गाळेधारकांचा केवळ जागेचा करारनामा संपुष्टात आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्यात येऊ नये असे कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी व जळगांव महानगरपालिकेच्या शाळांमधील कार्यरत असलेल्या शिक्षकांची थकीत वेतनाची रक्कम देण्याबाबत

(४८) १४४२९ (२०-०९-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील परभणी व जळगांव या "ड" वर्ग महानगरपालिकेच्या शाळांमधील कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांची १६ महिन्यांची थकीत वेतनाची रक्कम मिळाली नसल्याने महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांनी आंदोलने व उपोषण करून राज्याचे शिक्षण संचालक तसेच आयुक्त यांच्याकडे माहे जुलै, २०२० मध्ये थकीत वेतनाची रक्कम मिळण्याबाबत मागणी केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे तसेच अन्यायग्रस्त शिक्षकांना थकीत वेतनाची रक्कम त्वरित देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०२-११-२०२०) : (१) परभणी महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांनी त्यांचे १७ महिन्यांचे थकित वेतन अदा करण्याबाबत आयुक्त, परभणी महानगरपालिका यांना दिनांक ६.७.२०२० च्या निवेदनाद्वारे विनंती केली होती, ही वस्तुस्थिती आहे.

(२) • महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीनुसार शिक्षकांचे प्रलंबित वेतनाची रक्कम अदा करण्यात येईल, असे परभणी महानगरपालिकेने कळविले आहे.

• जळगांव महानगरपालिकेच्या शाळेतील कार्यरत शिक्षकांचे प्रलंबित वेतनाची रक्कम शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने देण्याचे नियोजन असल्याचे जळगाव महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपुर (जि.चंद्रपुर) महानगरपालिकेत कोरोना संसर्गाच्या काळात नागरीकांना वाटप करण्यात येणाऱ्या जेवणात गैरव्यवहार झाल्याबाबत

(४९) १४५७८ (२०-०९-२०२०). श्री.मनोहर चंद्रिकापूर (अर्जुनी-मोरगांव), श्री.राजू कारेमोरे (तुमसर) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेत दररोज ७ लक्ष २० हजार रुपये खर्च करून २४ हजार जेवणाचे डब्बे शहरातील गरीब नागरीकांना वितरीत केले जात असून त्यामध्ये महापौर, उपमहापौर व स्थानिक प्रशासनाने गैरव्यवहार केल्याची बाब माहे एप्रिल, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर यांना २ हजार तर नगरसेवकांना १०० या पध्दतीने डब्ब्याचे वाटप केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निधी हा महानगरपालिकेने खर्च केला असून यावर राजकिय पक्षाचे स्टीकर लावून वाटप करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणाची स्थानिक नागरीकांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०५-११-२०२०) : (१) लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक ०३/०४/२०२० ते दिनांक ०३/०५/२०२० या ३१ दिवसांच्या काळात चंद्रपूर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातून तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे नोंदीत झालेल्या मागणीनुसार, एकूण ५,६८,००० म्हणजेच सरासरी प्रतिदिवस १८,००० डब्बे गरीब व गरजू नागरिकांना वितरीत करण्यात आलेले आहेत. याचा प्रतिदिन खर्च रु.५,४४,०००/- इतका आला आहे.

(२) व (३) जेवणाचे डब्बे वाटण्याच्या कामामध्ये महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याने आणि जेवण वेळेवर पोहचवणे आवश्यक असल्याने, महानगरपालिकेच्या

नगरसेवकांच्या माध्यमातून या जेवणाच्या डब्ब्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. तथापि, महापौर, उपमहापौर यांना जेवणाच्या डब्ब्याचा कोटा ठरवून दिलेला नव्हता, तर नगरसेवकांना प्रति नगरसेवक ५० ते १०० डब्बे किंवा नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यापेक्षा जास्त डब्बे वितरणासाठी देण्यात येत होते, ही वस्तुस्थिती असून, या डब्ब्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचे स्टिकर लावल्याची बाब खरी नाही.

(४), (५) व (६) विषयाधीन प्रकरणासंदर्भात, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील आवक-जावक शाखेत चौकशी केली असता, अशी कोणतीही तक्रार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयास प्राप्त झालेली नसल्याचे, जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

ठाणे जिल्ह्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याबाबत

(५०) १४७०५ (१७-०९-२०२०). श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये श्री. ओमप्रकाश गुप्ता यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यानंतर सुमारे ४८ तास त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना दिनांक ३० जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास श्री. ओमप्रकाश गुप्ता यांचे दिनांक २९ जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास रात्री ८.०० वाजता निधन झाले असताना रुग्णालयाचे बिल न भरल्याचे कारण देत त्यांचा मृतदेह दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-११-२०२०) : (१) होय अशा प्रकारचे निवेदन ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे.

(२) व (३) ठाणे महानगरपालिकेने कळविल्यानुसार वेदांत हॉस्पिटल येथे भरती झालेले रुग्ण श्री. ओमप्रकाश गुप्ता यांचा मृत्यू दिनांक २९.०७.२०२० रोजी रात्री ०८.५५ मिनीटांनी झाला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार रुग्णालयाकडून एखादा रुग्णाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे हस्तांतरीत करताना संबंधित महानगरपालिकेस कळविणे आवश्यक आहे. तथापि, रुग्ण श्री. ओमप्रकाश गुप्ता हे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील असल्यामुळे कागदपत्र बनविताना व ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रुग्णाचा अंत्यविधी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना राजी करताना विलंब लागल्याची बाब ठाणे महानगरपालिकेने कळविली आहे.

वि.स. २४ (४९)

सदर रुग्णाचा अंत्यविधी २४ तासांच्या आत जवाहरबाग स्मशानभूमी येथे ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

राजेन्द्र भागवत
सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.